



# गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली

महाराष्ट्र शासन अधिनियम क्रमांक १००७/(३२२/०७) विणी-५ महाराष्ट्र अधिनियम १९९४ (१९९४ चा महा. ३५)

च्या कलम ३ च्या पोटकलम (२) अन्वये दिनांक २७ सप्टेंबर २०११ रोजी स्थापीत व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६(सन २०१७ चा महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम क्रमांक ६) द्वारा संचालित राज्य विद्यापीठ

## (महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभाग)

एम.आय.डी.सी. रोड, कॉम्प्लेक्स, गडचिरोली – ४४२६०५

E-Mail : college.section@unigug.ac.in

जा. क्र/गो.वि./म.वि. वि.वि./ ३१८७

दिनांक: १९-०८-२०२२

### परिपत्रक

विषय :— महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभागाशी संबंधित प्रस्तावावास जोडावयाचे दस्तऐवजाबाबत.

संदर्भ :—१) विद्यापीठाचे परिपत्रक क्रमांक गों. वि./म. वि.वि. वि./२११३/२०२२ दिनांक ०५/०४/२०२२

२) विद्यापीठाचे परिपत्रक क्रमांक गों. वि./ म. वि./६५/२०१८ दिनांक १५/०५/२०१८

विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष/सचिव/प्राचार्य यांना कळविण्यात येते कि, संदर्भीय परिपत्रक क्रमांक १ नुसार महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभागात प्रस्ताव सादर करीत असतांना परिपत्रकासोबत संलग्नित केलेल्या माहिती पुस्तीकेनुसार ज्या विषयासंबंधी प्रस्ताव असेल त्यामध्ये नमुद दस्तऐवजासह प्रस्ताव सादर करावा याबाबत वेळेवळी कळविण्यात आलेले होते. सदर संदर्भीय क्रमांक १ नुसार प्रकाशित करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेमध्ये सुधारणा करून अद्यावत करण्यात आलेली आहे.

तथापी परिपत्रकासोबत संलग्नित माहिती पुस्तीकेमध्ये विविध प्रस्तावासोबत जोडावयाच्या कागदपत्राचे यादीनुसार संपूर्ण दस्तऐवज जोडुन त्यानुसार परिपुर्ण प्रस्ताव सादर करावा. अपुर्ण कागदपत्रे जोडुन सादर केलेल्या प्रस्तावावर विद्यापीठकडुन कोणत्याही प्रकारची कार्यवाही घेतली जाणार नाही व प्रस्तावाचे विलंबाबाबतची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाच्या अध्यक्ष/सचिव/प्राचार्य यांची राहील, याची नोंद घ्यावी.

संलग्न :— माहिती पुस्तीका


मा. प्र—कुलगुरु यांच्या मान्यतेने

( देवेंद्र एम. शाईलेश )

सहाय्यक कुलसचिव  
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

प्रतिलिपी:—

१. मा. कुलगुरु महोदय, यांचे स्विय सहाय्यक, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.
२. मा. प्र—कुलगुरु यांचे कार्यालय, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.
३. मा. कुलसचिव यांचे कार्यालय, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.



# गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली

महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभाग

माहिती पुस्तिका

# अनुक्रमणिका

अ.क्र	विषय—क्रम	पृष्ठ क्रमांक
१.	प्राचार्य पद भरण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र	१
२.	प्राचार्य पद भरण्याकरिता निवड समिती	२
३.	प्राचार्य पदास मान्यता	३
४.	शिक्षक पद भरण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र	४
५.	शिक्षक पद भरण्याकरिता निवड समिती	५
६.	शिक्षक पदास मान्यता	६
७.	कार्यकारी प्राचार्य मान्यता	७
८.	संस्थेचे अध्यक्ष/सचिव यांना स्वाक्षरी अधिकार	८
९.	स्थान निश्चिती समिती गठीत करण्याकरिता	९
१०.	घडयाळी तासिका शिक्षक मान्यता (सी.एच.बी)	१०
११.	निरंतर संलग्निकरण	११
१२	प्रथम संलग्निकरण	१२

विषय:— प्राचार्य पद ना हरकत प्रमाणपत्राकरिता आवश्यक दस्तावेज

संस्थेचे नांव:————

महाविद्यालयाचे नांव:————

अ. क्र	सोबत लागणारे दस्तावेज	अभिप्राय
१.	संस्थेच्या लेटर हेडवर प्रस्ताव सादर केलेला असावा.	
२	तात्पुरते / निरंतर संलग्निकरण/कायम संलग्निकरण प्रमाणपत्र साक्षांकित प्रत सादर करावी.	
३	संलग्निकरण शुल्क पावती साक्षांकित प्रत सादर करावी.	
४	गोंडवाना विद्यापीठाचे ना देय प्रमाणपत्र झेराक्स प्रत सादर करावी.	
५	मा.सहसंचालक, नागपुर यांचे पद मान्यता पत्र झेराक्स प्रत सादर करावी.	
६	बिंदुनामावली ची झेराक्स प्रत सादर करावी.	
७	प्राचार्य पद भर्ती संबंधी यापुर्वी केलेल्या कार्यवाही चाअहवाल व नाहरकत प्रमाणपत्र, आरक्षण निर्धारण पत्र सादर करावा.	
८	विद्याशाखा/ अभ्यासक्रम/विषय यांना अनुदान मिळालेल्या मान्यते बाबतचे शासनाचे पत्र (अनुदानित महाविद्यालयांकरीता )	
९	इतर संबंधीत प्रपत्रे आवश्यकतेनुसार .	
१०	उपरोक्त सर्व प्रपत्रे व दस्तावेज प्राचार्य/अध्यक्ष/सचिव यांच्या स्वाक्षरीने साक्षांकित केलेले असणे आवश्यक राहील	
११	प्राचार्य पदाबाबत कोणतेही न्यायालयीन प्रकरण न्यायप्रविष्ठ नसल्याबाबत संस्थेचे अध्यक्ष/सचिव यांचे हमीपत्र	
१२	नियमित प्राचार्य धारणाधिकारावर (lien) असल्यास प्राचार्य पद भरण्यात येत आहे किंवा कसे याबाबत माहिती.	
१३	संलग्नित केलेले प्रपत्र (अ) व (ब) मधील माहिती सादर करावी.	

प्राचार्य / अध्यक्ष / सचिव

विषयः— प्राचार्य निवड समिती गठीत करण्याकरिता आवश्यक दस्ताएवज

संस्थेचे नांव: \_\_\_\_\_

महाविद्यालयाचे नांव: \_\_\_\_\_

अ. क्र	सोबत लागणारे दस्तावेज	अभिप्राय
१.	संस्थेच्या लेटर हेडवर प्रस्ताव सादर केलेला असावा	
२	विद्यापीठाने प्राचार्य पदास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिलेली साक्षांकित प्रत सादर करावी	
३	सहाय्यक आयुक्त मा.व.क. यांचे अंतिम मान्यता पत्र साक्षांकित प्रत सादर करावी	
४	उपकुलसचिव विशेष विभाग यांचे आरक्षण निर्धारण पत्र सांक्षांकित प्रत सादर करावी	
५	गोंडवाना विद्यापीठाचे ना देय प्रमाणपत्र साक्षांकित प्रत सादर करावी.	
६	संस्थेने नियमानुसार एक स्थानिय व एक राष्ट्रीय अशा दोन वृतपत्रात शैक्षणिक अहंतेच्या तपशिलासह मुळ जाहिरात सादर करावी.	
७	मा. विभागीय सहसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे ना—हरकत प्रमाणपत्र सांक्षांकित प्रत सादर करावी  किंवा मा.संचालक महाराष्ट्र राज्य पूणे यांचे ना—हरकत प्रमाणपत्र सांक्षांकित प्रत सादर करावी	
८	महाविद्यालय अल्पसंख्यांक असल्यास प्रमाणपत्र (भाषीक/धार्मिक) सादर करावे.	
९	महाविद्यालय अल्पसंख्यांक असल्यास निवड समिती गठीत करण्यास्तव अल्पसंख्यांक महाविद्यालयांतील प्राचार्यांची यादी सादर करावी.	
१०	इतर संबंधीत प्रपत्रे आवश्यकतेनुसार	
११	उपरोक्त सर्व प्रपत्रे व दस्ताएवज प्राचार्य/अध्यक्ष/सचिव यांच्या स्वाक्षरीने साक्षांकित केलेले असणे आवश्यक राहील	

प्राचार्य/अध्यक्ष/सचिव

## विषयः— प्राचार्य पदाला मान्यतेकरिता आवश्यक दस्ताएवज

संस्थेचे नांव:

महाविद्यालयाचे नांव:

अ. क	सोबत लागणारे दस्तावेज	अभिप्राय												
१.	संस्थेच्या लेटर हेडवर प्रस्ताव असावा													
२.	निवड समितीचा अहवाल सादर करावा प्रपत्रासहीत सादर करावा (Attendance Sheet , „Proforma No. II Format A, B,C, D, III, IV) तसेच निवड समिती सदस्यांना महाविद्यालयांकडून पाठविण्यात आलेले पत्र सादर करावे.													
३	विद्यापीठाने प्राचार्य पदास “ना हरकत प्रमाणपत्र” साक्षांकित प्रत सादर करावी.													
४	संस्थेने विद्यापीठाकडून रितसर निवड समितीचे गठन केले आहे/ नाही													
५	निवड समितीच्या मुलाखती दरम्यान निवड समितीचे गणपुर्ती नुसार उपस्थित सदस्य													
६	प्राचार्य पदाकरिता शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारास विद्यापीठ मान्यताप्राप्त शिक्षक म्हणुन अध्यापनाचा / इंडस्ट्रिचा परिनियम / निर्देश / एआयसीटीईच्या तरतुदीनुसार अनुभव एकुण वर्षे आहे.													
७	प्राचार्य पदाकरिता शिफारस करण्यात आलेल्या उमेदवार सेवानिवृत्त प्राचार्य / शिक्षक आहे/ नाही													
८	प्राचार्य पदाकरिता शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारने पुर्वी कार्यरत असलेल्या महाविद्यालयाचे ना—हरकत प्रमाणपत्र सादर करावे													
९	संस्थेस/ महाविद्यालयास अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थेस / महाविद्यालयास अल्पसंख्याक दर्जा असल्यास विद्यापीठ परिनियमातील तरतुदीनुसार निवड समितीचे अर्हता प्राप्त सदस्य आहे/ नाही.													
१०	उमेदवाराचे गुणपत्रिका / पदवी प्रमाणपत्र पडताळणी सादर करावे नेट/ सेट/ पी.एचडी/ प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र													
	<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>अ.क्र</th> <th>गुण</th> <th>टक्केवारी</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>पदवी</td> <td></td> <td></td> </tr> <tr> <td>पदव्युत्तर</td> <td></td> <td></td> </tr> <tr> <td>पी.एचडी प्राप्त वर्ष</td> <td></td> <td></td> </tr> </tbody> </table>	अ.क्र	गुण	टक्केवारी	पदवी			पदव्युत्तर			पी.एचडी प्राप्त वर्ष			
अ.क्र	गुण	टक्केवारी												
पदवी														
पदव्युत्तर														
पी.एचडी प्राप्त वर्ष														
११	Appendix 2 Table 2 & 110 Research score पॉइंट ची पूर्ती केलेला सदर स्कोर निवड समितीकडून पडताळणी व प्रमाणित करून सादर करावी. तसेच सोबत आवश्यक कागदपत्र संलग्नित करावी.													
१२	१० Research Paper साक्षांकित करून जोडावे.													
१३	संस्थेचा प्राचार्य नियुक्तीबाबतचा ठरावसादर करावा.													
१४	प्राचार्याचे आदेश पत्र सादर करावे. (निवड झालेल्या उमेदवारास विद्यापीठ मान्यतेशिवाय रुजु करून घेण्यात येऊ नये)													
१५	प्राचार्य पदी नियुक्त केलेल्या उमेदवारांची पीएच. डी. यु. जी. सी. २००९ विनियम नुसार पीएच. डी. असल्याबाबतचे संबंधित विद्यापीठाचे प्रमाणपत्र सादर करावे.													
१६	शासकिय प्रतीनीधी व समिती सदस्यांना पाठविण्यात आलेले पत्राची सत्यप्रत													
१७	उमेदवारांचे उपस्थिती पत्र सादर करावे.													
१८	निवड झालेल्या उमेदवारांचे सेवा पुस्तिकेचे साक्षांकित प्रत													
१९	विद्यापीठ अनुदान आयोग परिनियम २०१८ व शासन निर्णयानुसार रिसर्च पेपर ची साक्षांकित पत													
२०	इतर संबंधित प्रपत्रे आवश्यकतेनुसार													
२१	उपरोक्त सर्व प्रपत्रे व दस्ताएवज प्राचार्य/ अध्यक्ष/ सचिव यांच्या स्वाक्षरीने साक्षांकित केलेले असणे आवश्यक राहील													

प्राचार्य/ अध्यक्ष/ सचिव

विषय:— शिक्षकांचे ना हरकत प्रमाणपत्राकरिता आवश्यक दस्ताएवज

संस्थेचे नांव:\_\_\_\_\_

महाविद्यालयाचे नांव:\_\_\_\_\_

अ. क्र	सोबत लागणारे दस्तावेज	अभिप्राय
१	संस्थेच्या लेटरहेड वर प्रस्ताव सादर करावा.	
१.	महाविद्यालयीन विषयनिहाय कार्यभार विवरण तक्ता (Annexure-C)मध्ये सादर करावा.	
२	मा.विभागीय सहसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे पद मान्यता पत्र साक्षांकित प्रत सादर करावी.	
३	मा. सहायक आयुक्त (मा.व.क)यांचे कडुन प्रमाणित केलेली बिंदु नामावली साक्षांकित प्रत सादर करावी.	
४	गोंडवाना विद्यापीठाचे ना देय प्रमाणपत्र साक्षांकित प्रत सादर करावी.	
५	संलग्निकरण शुल्क पावती साक्षांकित प्रत सादर करावी.	
६	तात्पुरते / निरंतर संलग्निकरण प्रमाणपत्र साक्षांकित प्रत सादर करावी.	
७	शिक्षक पद भर्ती संबंधी यापुर्वी कार्यवाही केली असल्यास noc ,आरक्षण निर्धारण पत्र सादर करावे	
८	महाविद्यालय अल्पसंख्यांक असल्यास प्रमाणपत्र (भाषीक/धार्मिक) सादर करावे	
९	विद्याशाखा/ अभ्यासक्रमास अनुदान मिळालेल्या मान्यते बाबतचे शासनाचे पत्र (अनुदानित महाविद्यालयांकरीता )	
१०	संबंधित विषयाचे शिक्षक पदाबाबत कोणतेही न्यायालयीन प्रकरण न्यायप्रविष्ठ नसल्याबाबत अध्यक्ष/सचिव यांचे हमीपत्र	
११	इतर संबंधित प्रपत्रे आवश्यकतेनुसार	
१२	उपरोक्त सर्व प्रपत्रे व दस्ताएवज प्राचार्य/अध्यक्ष/सचिव यांच्या स्वाक्षरीने साक्षांकित केलेले असणे आवश्यक राहील	
१३	संलग्नित केलेले प्रपत्र (अ) व (ब) मधील माहिती सादर करावी.	
१४	संस्थेमध्ये कोणतेही वाद अथवा न्यायालयीन प्रकरण न्यायप्रविष्ठ नसल्याबाबत संस्था अध्यक्ष/सचिव यांचे हमीपत्र.	

प्राचार्य/अध्यक्ष/सचिव

विषय:— शिक्षक निवड समिती गठीत करण्याकरिता आवश्यक दस्तावेज

संस्थेचे नांव:————

महाविद्यालयाचे नांव:————

अ. क्र	सोबत लागणारे दस्तावेज	अभिप्राय
१	संस्थेच्या लेटर हेडवर प्रस्ताव सादर करावा.	
२	सहाय्यक आयुक्त मा.व.क. यांचे अंतिम मान्यता असलेली बिंदु नामावली झेराक्स प्रत सादर करावी.	
३	उपकुलसचिव विशेष विभाग यांचे आरक्षण निधारण पत्राचीझेराक्स प्रत सादर करावी.	
४	संस्थेने नियमानुसार एक स्थानिय व एक राष्ट्रीय अशा दोन वृतपत्रात शैक्षणिक अर्हतेच्या तपशिलासह मुळ जाहिरात सादर करावी.	
५	मा.विभागीय सहसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे ना—हरकत प्रमाणपत्र झेराक्स प्रत सादर करावी.  किंवा मा.संचालक महाराष्ट्र राज्य पूणे यांचे ना—हरकत प्रमाणपत्र झेराक्स प्रत सादर करावी.	
६	गोंडवाना विद्यापीठाचे ना देय प्रमाणपत्र झेराक्स प्रत सादर करावी.	
७	संबंधित विषयाचे शिक्षक पदाबाबत कोणतेही न्यायालयीन प्रकरण न्यायप्रविष्ठ नसल्याबाबत अध्यक्ष/सचिव यांचे हमीपत्र	
८	इतर संबंधित प्रपत्रे आवश्यकतेनुसार	
९	उपरोक्त सर्व प्रपत्रे व दस्तावेज प्राचार्य/अध्यक्ष/सचिव यांच्या स्वाक्षरीने साक्षांकित केलेले असणे आवश्यक राहील	

प्राचार्य/अध्यक्ष/सचिव

विषय:— शिक्षक पदाला मान्यता देण्याकरिता आवश्यक दस्तावेज

संस्थेचे नांव: \_\_\_\_\_

महाविद्यालयाचे नांव: \_\_\_\_\_

अ. क्र	सोबत लागणारे दस्तावेज	अभिप्राय
१	संस्थेच्या लेटरहेड वर प्रस्ताव सादर करावा	
२	निवड समितीचा अहवाल सादर करावा. तसेच निवड समिती सदस्यांना महाविद्यालयांकडून पाठविण्यात आलेले पत्र सादर करावे.	
३	संस्थेने विद्यापीठाकडून रित्सर निवड समितीचे गठन केले आहे/ नाही	
४	निवड समितीच्या मुलाखती दरम्यान निवड समितीचे गणपुर्ती नुसार उपस्थित सदस्य	
५	शिक्षक पदाकरिता शिफारस करण्यात आलेल्या उमेदवाराने पुर्वी कार्यरत असलेल्या महाविद्यालयाचे ना—हरकत प्रमाणपत्र सादर करावे.	
६	संस्थेस/ महाविद्यालयास अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थेस/ महाविद्यालयास अल्पसंख्याक दर्जा असल्यास विद्यापीठ परिनियमातील तरतुदीनुसार निवड समितीचे अर्हता प्राप्त सदस्य आहे/ नाही.	
७	उमेदवाराचे गुणपत्रिका / पदवी प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर करावे. नेट/ सेट/ पी.एचडी/ प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र	
	अ.क्र	गुण
	पदवी	
	पदव्युत्तर	
	पी.एचडी प्राप्त वर्ष	
८	संस्थेचा शिक्षक नियुक्ती बाबतचा ठराव सादर करावा	
९	नियुक्त शिक्षकांचे आदेश पत्र (नियुक्त उमेदवारास विद्यापीठ मान्यता मिळेपर्यंत रुजु करून घेण्यात येऊ नये.	
१०	शिक्षक पदी नियुक्त केलेल्या उमेदवारांची पीएच. डी. यु. जी. सी. २००९ विनियम नुसार पीएच. डी. असल्याबाबतचे संबंधित विद्यापीठाचे प्रमाणपत्र सादर करावे.	
११	उमेदवारांचे उपस्थिती पत्र सादर करावे.	
१२	शासन प्रतिनिधी व समिती सदस्यांना पाठविण्यात आलेल्या पत्राची प्रत	
१३	इतर संबंधित प्रपत्रे आवश्यकतेनुसार	
१४	उपरोक्त सर्व प्रपत्रे व दस्तावेज प्राचार्य/ अध्यक्ष/ सचिव यांच्या स्वाक्षरीने साक्षांकित केलेले असणे आवश्यक राहील	

प्राचार्य/ अध्यक्ष/ सचिव

विषय:— कार्यकारी प्राचार्य मान्यता देण्याबाबत आवश्यक दस्ताएवज

संस्थेचे नांव: \_\_\_\_\_

महाविद्यालयाचे नांव: \_\_\_\_\_

अ. क्र	सोबत लागणारे दस्तावेज	अभिप्राय
१.	संस्थेच्या लेटर हेडवर प्रस्ताव असावा.	
२.	संस्थेचा ठराव सर्व सदस्याच्या स्वाक्षरीसह सादर करावा.	
३.	प्राचार्य पदाकरिता अहंताधारक असलेल्या प्राध्यापकांची यादी साक्षांकित करून सादर करावी	
४	सेवाजेष्ठता शिक्षकांची अद्यावत यादी साक्षांकित सादर करावी.	
५	कार्यकारी प्राचार्याचा स्वीकृतीपत्र सादर करावे.	
६	सेवाजेष्ठता शिक्षकांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे. (व्यक्तीगत)	
७	महाविद्यालयाने नियमित प्राचार्य/अधिव्याख्याता भरण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा	
८	यापूर्वी कार्यकारी प्राचार्य पदावर निवड केलेल्या शिक्षकाला विद्यापीठानी दिलेली मान्यता पत्राची साक्षांकित प्रत सादर करावी.	
९	संलग्निकरण शुल्क भरल्याबाबतची पावती सादर करावी.	
१०	तात्पुरते/निरंतर संलग्निकरण प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी.	
११	गोंडवाना विद्यापीठाचे ना देय प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी	
१२	नियमित शिक्षक मान्यतेचे पत्र	
१३	संस्थेच्या घटनेमध्ये काही बदल झाले असल्यास त्याची अद्यावत श्येडुल —१ ची प्रत सादर करावी.	
१४	इतर संबंधित प्रपत्रे आवश्यकतेनुसार	
१५	उपरोक्त सर्व प्रपत्रे व दस्ताएवज प्राचार्य/अध्यक्ष/सचिव यांच्या स्वाक्षरीने साक्षांकित केलेले असणे आवश्यक राहील	
१६	संलग्नित केलेले प्रपत्र (अ) व (ब) मधील माहिती सादर करावी.	
१७	संस्थेमध्ये कोणतेही वाद अथवा न्यायालयीन प्रकरण न्यायप्रविष्ट नसल्याबाबत संस्था अध्यक्ष/सचिव यांचे हमीपत्र.	
१८	प्राचार्य धारणाधिकार पदावर गेलेले असल्यास त्यांचे धारणाधिकाराची प्रत.	

प्राचार्य/अध्यक्ष/सचिव

विषय:—संस्थेचे अध्यक्ष/सचिव स्वाक्षरी अधिकार प्रस्तावाकरिता आवश्यक दस्तऐवज

संस्थेचे नांव:—

महाविद्यालयाचे नांव:—

अ. क्र	सोबत लागणारे दस्तावेज	अभिप्राय
१.	संस्थेच्या लेटर हेडवर प्रस्ताव असावा.	
२.	संस्थेचा ठराव सर्व सदस्याच्या स्वाक्षरीसह सादर करावी.	
३	महाविद्यालयीने नियमित प्राचार्य / अधिव्याख्याता पद भरण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा.	
४	यापूर्वी विद्यापीठानी दिलेली स्वाक्षरी मान्यता सोबत जोडलेली सांक्षाकित प्रत सादर करावी..	
५	संलग्निकरण शुल्क भरल्याबाबतची पावती सांक्षाकित प्रत सादर करावी..	
६	गोंडवाना विद्यापीठाचे तात्पुरते/ निरंतर संलग्निकरण प्रमाणपत्र झोराक्स प्रत सादर करावी..	
७	ना देय प्रमाणपत्र साक्षांकित प्रत सादर करावी	
८	संस्थेच्या घटनेमध्ये काही बदल झाले असल्यास त्याची अद्यावत श्येडुल —१ ची प्रत सादर करावी.	
९	इतर संबंधित प्रपत्रे आवश्यकतेनुसार	
१०	उपरोक्त सर्व प्रपत्रे व दस्तऐवज प्राचार्य/अध्यक्ष/सचिव यांच्या स्वाक्षरीने साक्षांकित केलेले असणे आवश्यक राहील	
११	संलग्नित केलेले प्रपत्र (अ) व (ब) मधील माहिती सादर करावी	
१२	संस्थेमध्ये कोणतेही वाद अथवा न्यायालयीन प्रकरण न्यायप्रविष्ट नसल्याबाबत संस्था अध्यक्ष/सचिव यांचे हमीपत्र.	

प्राचार्य/अध्यक्ष/सचिव

**विषय:**— स्थान निश्चिती करिता आवश्यक दस्तावेज

संस्थेचेनांवः—————

महाविद्यालयाचेनांवः—————

अ. क	सोबत लागणारे दस्तावेज	अभिप्राय.
१	संस्था/प्राचार्याच्या लेटर हेडवर प्रस्ताव सादर करावा.	
२	शिक्षकांची स्थाननिश्चितीचे विवरण पत्र सादर करावे.	
३	शिक्षक मान्यता पत्र, रुजु पत्र व संस्थेचे आदेश पत्र सादर करावे.	
४	स्थाननिश्चितीचा प्रस्ताव ज्या Academic level साठी असेल त्या पुर्वीच्या Academic level मा. सहसंचालक यांचे कडुन प्रमाणित केलेले वेतन निश्चितीचे प्रपत्र सादर करावे.	
५	नेट/सेट, पी.एचडी, एम.फिल वर्षे व इतर शैक्षणिक प्रमाणपत्र सादर करावे	
६	रिफ्रेशर व ओरियंटेशन चे प्रमाणपत्र व इतर आवश्यक दस्तावेज सादर करावे	
७	इतर संबंधित प्रपत्रे आवश्यकतेनुसार.	
८	IQAC (Internal Quality Assurance Cell) चा अहवाल	
९	शिक्षकांच्या सेवापुस्तीकेची साक्षांकित प्रत सादर करावी.	
१०	संलग्नित केलेले प्रपत्र (अ) व (ब) ची माहिती सादर करावी.	
११	उपरोक्त सर्व प्रपत्रे व दस्तावेज प्राचार्य/अध्यक्ष/सचिव यांच्या स्वाक्षरीने साक्षांकित केलेले असणे आवश्यक राहील	

संलग्नित केलेले प्रपत्र :— (अ) व (ब)

प्राचार्य/अध्यक्ष/सचिव.

विषय:— सी.एच.बी. शिक्षक मान्यताकरिता आवश्यक दस्तावेज

संस्थेचे नांव:————

महाविद्यालयाचे नांव:————

अ. क्र	सोबत लागणारे दस्तावेज	अभिप्राय
१	संस्था / प्राचार्याच्या लेटरहेड वर प्रस्ताव सादर करावा.	
२	संस्थेचा दिलेला नियुक्ती आदेश	
३	उमेदवाराचे रूजू पत्र सादर करावे.	
४	कार्यभार तक्त्यात (अनेकङ्गर —सी) माहिती सादर करावी.	
५	उमेदवाराचे पदवी पासुन ते पदव्युत्तर पर्यंत शैक्षणिक कागदपत्रे सादर करावे	
६	शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (Transfer Certificate ) सादर करावे.	
७	जातीचे प्रमाणपत्र सादर करावे.	
८	मा. सहसंचालक, नागपुर यांचे पद मान्यता पत्र झोराक्स प्रत सादर करावी. ( अनुदानित महाविद्यालयाकरिता )	
९	कार्यभार विवरण तक्ता प्रपत्र अ व ब मध्ये सादर करावे.	
१०	संस्थेने नियमानुसार वृतपत्रात शैक्षणिक अहंतेच्या तपशिलासह प्रसिद्ध केलेली मुळ जाहिरातीची प्रत सादर करणे अनिवार्य आहे.	
११	चालु सत्राचे सलंगिनिकरण आणि नादेय प्रमाणपत्र सादर करावे	
१२	महाविद्यालयाचे वेळापत्रक	
१३	निवड समितीचा अहवाल व उमेदवारांचे उपस्थिती पत्रक,	
१४	संलग्नित केलेले प्रपत्र (अ) व (ब) ची माहिती सादर करावी.	
१५	अनुदानित महाविद्यालयांनी CHB म्हणुन नियुक्त केलेल्या उमेदवारांचे रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर घेतलेल्या हमीपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी.	
१६	नियमित शिक्षकांची पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नियुक्त केलेली असल्यास विद्यापीठ मान्यतेची साक्षांकित प्रत सादर करावी.	
१७	महाविद्यालयाने नियुक्त केलेल्या घडयाळी तासिका तत्वावरील अध्यापक एकाच महाविद्यालयामध्ये कार्यरत असल्याबाबतचे संस्थेचे अध्यक्ष/सचिव/प्राचार्य यांचे हमीपत्र	
१८	उपरोक्त सर्व प्रपत्रे व दस्तावेज प्राचार्य/अध्यक्ष/सचिव यांच्या स्वाक्षरीने साक्षांकित केलेले असणे आवश्यक राहील.	
	इतर संबंधित प्रपत्रे आवश्यकतेनुसार	

विषय:— निरंतर संलग्निकरणकरीता लागणारे आवश्यक दस्तावेज

संस्थेचे नांव:—

महाविद्यालयाचे नांव:—

अ. क्र	सोबत लागणारे दस्तावेज	अभिप्राय
१	निरंतर संलग्निकरण करण्याबाबत महाविद्यालयाचे पत्र	
२	५ प्रतिमध्ये ऑनलाईन निरंतर संलग्निकरण फार्म	
३	सत्रनिहाय निरंतर संलग्निकरण शुल्क पावती व वार्षिक संलग्निकरण शुल्क पावती	
४	वित्त व लेखा विभागाचे नादेय प्रमाणपत्र	
५	प्रथम संलग्निकरण पत्र (नविन महाविद्यालय/विषय/अभ्यासक्रम/अतिरिक्त तुकडी)	
६	निरंतर संलग्निकरण वाढवून दिलेले पत्र	
७	कायम संलग्निकरण असल्यास पत्राची प्रत	
८	संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये बदल झाला असल्यास अद्यावत सेडयुल १ ची प्रत	
९	संस्थेचा ठराव	
१०	संस्थेचा ऑडीट रिपोर्ट	
११	नियमित कार्यरत शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी(ग्रेड पे सहीत), दुर्ध्वनी क. व ई—मेल आडी सहीत	
१२	अनुदान प्राप्त असल्यास संबंधीत दस्तावेज सादर करावे.	
१३	अल्पसंख्यांक असल्यास प्रमाणपत्र	
१४	संलग्नित केलेले प्रपत्र (अ) व (ब) ची माहिती सादर करावी.	
१५	संस्थेमध्ये कोणतेही वाद अथवा न्यायालयीन प्रकरण न्यायप्रविष्ट नसल्याबाबत संस्था अध्यक्ष/सचिव यांचे हमीपत्र	
१६	उपरोक्त सर्व प्रपत्रे व दस्तावेज प्राचार्य/अध्यक्ष/सचिव यांच्या स्वाक्षरीने साक्षांकित केलेले असणे आवश्यक राहील	

प्राचार्य/अध्यक्ष/सचिव



## गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

विषय:- प्रथम संलग्निकरणाकरीता प्रस्तावासोबत जोडावयाचे आवश्यक दस्ताएवज  
संस्थेचे नाव.....

महाविद्यालयाचे नाव.....

अ.क्र.	सोबत जोडावयाचे दस्ताएवज	अभिप्राय
१	प्रस्ताव सादर करण्याबाबतचे महाविद्यालयाचे पत्र	
२	शासन निर्णय	
३	विभागीय मा. सहसंचालक याचे प्रमाणपत्र	
४	प्रथम संलग्निकरण जमा केल्याची शुल्क पावती	
५	राखीव निधी शुल्क पावती	
६	इमारत निधी शुल्क पावती	
७	रु. १०० च्या स्टॅम्पपेपरवर नोट्री केलेले प्रतिज्ञापत्र	
८	Annexure -१	
९	रु. १०० च्या स्टॅम्पपेपरवर AFFIDAVIT	

अध्यक्ष/सचिव/प्राचार्य

प्रति,

मा. कुलसचिव,

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.

मी —————

खालील प्रमाणे प्रतिज्ञापत्र सादर करीत आहे की, (संस्थेचे महाविद्यालयाचे नांव) \_\_\_\_\_-या संस्थेला/नविन महाविद्यालय/विद्याशाखा/अभ्यासक्रम /विषय /अतिरीक्त तुकडी कायम विना अनुदान तत्वावर शासनाने व एआयसीटीई /एनसीटीईचे पत्र क. ————— दिनांक ————— अनुसार सत्र ————— पासून मंजुरी मिळालेली आहे. त्यानुसार नवीन महाविद्यालय/ विद्याशाखा / अभ्यासक्रम / विषय / अतिरीक्त तुकडी,

१. कायम विना अनुदान तत्वावर चालविण्यास तयार आहोत.
२. याकरीता भविष्यात कोणत्याही प्रकारचे शासनाकडे अनुदानाची मागणी करणार नाही.
३. दिलेल्या मंजुर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देण्यात येणार नाही.
४. शासन व विद्यापीठाने दिलेल्या कालावधीत एनएएसी ॲक्रीडिएशन करून घेण्यात येईल.
५. शासन व विद्यापीठाने दिलेली मान्यता /————— या सत्रापुरती असल्याने त्या सत्रात सरू न केल्यास आपोआप रद्द होईल हे संस्थेला मान्य आहे.
६. अखिल भरतीचे तंत्र शिक्षा परिषद /विद्यापीठ अनुदान आयोग /राज्यशासन/राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परीषद व विद्यापीठ यांनी विहित केलेल्या सर्व अटीचे पालन करण्यास संस्था बंधनकारक राहील.
७. शिक्षण शुल्क समितीने विहित केलेल्या शिक्षण शुल्कापेक्षा जास्त शुल्क घेण्यात येणार नाही.
८. रँगींग संदर्भीय मा. सर्वोच्च न्यायालयांचे निर्देश व महाराष्ट्र प्रीवीलीशन ॲफ रँगींग ॲक्ट १९९९ यांचे काटेकोर पणे अंबलबजावणी करण्यात येईल.
९. प्रथम संलग्नीकरण दिल्यापासून अध्यापनाचे १८० दिवस महाविद्यालयाद्वारे पूर्ण करण्यात येईल.
१०. विद्यापठाने/शासन व विद्यापीठ अनुदान आयोगांनी विहीत केलेल्या शैक्षणीक पात्रतेनुसार अध्यापक /कर्मचारी वर्ग नेमण्यात येईल. या सर्व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबींची जबाबदारी संस्था /महाविद्यालयावर राहील.
११. महाविद्यालयासाठी लागणारे आवश्यक पायाभुत सोयी उपलब्ध करून देऊनच महाविद्यालय सुरू करण्यात येईल.
१२. विद्याशाखा /अभ्यासक्रम /विषय /अतिरीक्त तुकडीकरीता मंजुर विद्यार्थी संख्येच्या ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी असल्यास दिलेली मान्यता आपोआप संपुष्टात येईल.  
वरील नमुद सर्व (१ ते १२) अटीचे काटेकोर पणे पालन करण्यात येईल. याची पुर्ण हमी या प्रतिज्ञापत्राद्वारे संस्थेचे अध्यक्ष /सचिव/प्राचार्य म्हणुन देत आहे.

## **AFFIDAVIT**

I the above named deponent do hereby take oath and state as under,

1. That the State of Maharashtra has granted permission to our society for starting senior college at \_\_\_\_\_ With courses \_\_\_\_\_ from the academic year \_\_\_\_\_ the society has applied for grant of first time affiliation to Gondwana University, Gadchiroli.
2. I say and submit that the society has provided infrastructure for starting the said college. The particular of infrastructure available in the college are as per the details stated in Annexure -I to this affidavit. The Annexure -I forms part and partial of this affidavit. The University can verify the factual position about infrastructure.
3. In so far as the post of Principal of the College is concerned the society undertakes to obtain permission from the university for university for advertising the post within one month from the date of first time affiliation. The society further agrees and undertakes to complete the procedure of selection for the post of Principal within two months, there after and report the compliance to the University.
4. In so far as the posts of lecturer are concerned the full time posts will be filled in by following due process of selection and appointment within three months from the date of order of first time affiliation and report the compliance to the University.
5. I say and submit that for those subjects where the post of full time Lectures are not permissible, the appointments of qualified persons on contributory basis will be made and proposals for grant of approval to those appointments will be submitted to the University within 15 days from the date of order of first time affiliation.
6. I agree and undertake that if the information furnished in Annexure -I is found to be incorrect and if the society fails to make compliances about appointment of Principal/full time Lecturers/ Contributory Lecturers, the University will be justified to withdraw the first time affiliation. I am made aware of the fact that the University shall not grant enrollment to the students and the students will not be permitted to appear for \_\_\_\_\_ examinations in the event of withdrawal of first time affiliation.

Hence this affidavit.

Place : \_\_\_\_\_

Deponent

Date : \_\_\_\_\_

### ***Verification***

Verified and signed at \_\_\_\_\_ on this \_\_\_\_\_ day Of \_\_\_\_\_ contents in parts 1 to 5 are true and correct to the best of my Knowledge. In the event any averment in the affidavit is found to be incorrect I would be liable for prosecution for offence under Indian Penal code.

I know & Identify  
The Deponent

Deponent

Advocate

## Annexure – 1

( The Annexure be appended with the affidavit and signed by President/Secretary of the Society/Principal of the college. This will be the part of the affidavit)

### **A : - Infrastructure Facility Available In Colleges**

Name of society :- \_\_\_\_\_ Address :- \_\_\_\_\_

Name of College :- \_\_\_\_\_ Address :- \_\_\_\_\_

1. Plot No. Location Total Area :-  
2. Building Self/Rental:-  
Total Area :-  
3. Class Rooms a) No. of Rooms :-  
b)Area of each Rooms:-  
  
4. No. of Laboratories a) Area –  
( Wherever applicable) b)Whether Equipments available-  
  
5. Equipments (Essential) Attach list –  
  
6. Library & Reading Room a) Area :-  
  
b)Total No. of Books :-  
  
c) No of News paper & Magazines:-  
  
7. Office a) Area :-  
  
b) Office Facility :-  
i.e. Furniture, Telephone, Fax, Internet, Xerox etc.  
  
8. Principal Office Area :-  
  
9. Teachers Common Room Area :-  
  
10. Students Common Room a) Boys (Area):-  
  
b) Girls (Area):-  
  
11. Toilet Facility(Gents/Ladies) :  
  
12. Play Ground a) Total Ground Area :-  
  
b) Facility for Games :-  
  
13. Drinking Water Facility :-

### **B:- Teachers & other Facilities**

14. Princial Name:-  
Teachers Names & Qualification:-  
  
15. Non-Teaching Staff Class III including technical staff:-  
Class IV :-  
  
16. Financial status & Audit  
Report of last financial year :-  
  
17. Any additional information :-  
  
( Note :- Use separate sheet if required for providing information.)

## **Gondawana University, Gadchiroli**

### **Proforma -A**

### **Principal Signature**

## गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.

शिक्षकिय पदांचा गोषवारा

प्रपत्र - ८

महाविद्यालयाचे नांव

प्राचार्याची स्वाक्षरी